



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक ४९]

गुरुवार ते बुधवार, डिसेंबर ६ - १२, २०१८ / अग्रहायण १५ - २१, शके १९४०

[पृष्ठे ४१

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २२ नोव्हेंबर २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१८/१३१२/प्र. क्र. २३२/१८/नवि-१३.--ज्याअर्थी, दौंड नगरपरिषदेची विकास योजनेत (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८०१/२७८६/प्र. क्र. ११३ (ब)/२००२/नवि-१३, दिनांक २० एप्रिल २००६ अन्वये मंजुरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार आरक्षण क्रमांक ३९, "क्रीमेशन ग्राऊंड" करिता प्रस्तावित आहे (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधलेले आहे);

आणि ज्याअर्थी, दौंड नगरपरिषदेने (यापुढे "उक्त नगरपरिषद" असे संबोधलेले आहे) ठराव क्रमांक १०८, दिनांक २२ मार्च २०१८ अन्वये उक्त विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ३९, "क्रीमेशन ग्राऊंड" या आरक्षणाचे नामाभिधानात बदल करून "बुद्ध विहार" असे करण्याकरिता फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेखलेला);

आणि ज्याअर्थी, उक्त नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे दिनांक १८ जून २०१८ चे पत्र क्रमांक दौनप/८०३/२०१८ अन्वये मंजुरीसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेशी सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदल मंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्याअनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदलास मंजुरी देत आहे आणि त्यासाठी उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलांच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोंदीनंतर खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निदेश देत आहे.--

नोंद

"आरक्षण क्रमांक ३९, "क्रीमेशन ग्राऊंड" या आरक्षणाचे नामाभिधान बदलून "बुद्ध विहार" असे करण्यात येत आहे."

(१)

उक्त फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१८/१३१२/प्र. क्र. २३२/१८/नवि-१३, हा मुख्याधिकारी, दौंड नगरपरिषद, दौंड यांचे कार्यालयात एक महिन्याच्या कालावधीसाठी कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करण्यात यावा.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 22nd November 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS-1818/1312/CR-232/UD-13.—Whereas, the Development Plan of Daund Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No.XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") *vide* Notification No.TPS-1801/2786/CR-113 (B)/UD-13, dated 20th April 2006;

and whereas, as per the said Development Plan Site No. 39 is reserved for Cremation Ground (hereinafter referred to as "the said Reservation");

and whereas, Daund Municipal Council (hereinafter referred to as "the said Municipal Council") has decided *vide* their General Body Resolution No. 108, dated 22nd March 2018 to change the designation of Site No. 39, "Cremation Ground" to "Buddha Vihar" (hereinafter referred to as "the said modification proposal");

and whereas, said Municipal Council after following all legal procedures under the provisions of Section 37 of the said Act submitted the said proposal of modification to Government *vide* Marathi letter No. दौनप/803/2018, dated 18th June 2018 for sanction ;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of opinion that the proposed modification needs to be sanctioned.

Now therefore, in exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said Modification proposal and for that purpose directs that, in the Schedule of Modifications appended to the said Notification, after the last entry, the following new entry shall be added *viz.*—

Entry

"The designation of Site No. 39, "Cremation Ground" is changed to "Buddha Vihar".

The Part Plan No. TPS-1818/1312/CR-232/18/UD-13, showing the above sanctioned modification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief officer, Daund Municipal Council, Daund for a period of one month.

This Notification shall also be made available on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २६ नोव्हेंबर २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-१८१८/१६१५/प्र. क्र. २८०/१८/नवि-१३.--ज्याअर्थी, बारामती नगरपरिषदेची विकास योजनेत (यापुढे जिचा उल्लेख "उक्त विकास योजना" असा करण्यात आला आहे) शासनाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (१९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३७) (यापुढे जिचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा करण्यात आला आहे) चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना क्रमांक टीपीएस-१८११/१४१/प्र. क्र. २७४/११/वि.यो. मंजुरी/नवि-१३, दिनांक १२ एप्रिल २०१२ अन्वये मंजुरी दिली आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेनुसार बारामती भिगवन रस्त्याच्या लगत (कॅनॉल पूल ते जुनी नगरपरिषद हद्द) दोन्ही बाजूस आरक्षण क्रमांक ४६, वाहनतळ, आरक्षण क्रमांक ४७, क्रीडांगण, आरक्षण क्रमांक ४८, झुमा थिएटर अँड आर्ट गॅलरी, आरक्षण क्रमांक ४९, एक्स्टेंशन टू कोर्ट इत्यादी आरक्षणे तसेच रहिवास, वाणिज्य व सार्वजनिक/निम-सार्वजनिक विभाग प्रस्तावित आहे (यापुढे "उक्त प्रस्ताव" असे संबोधलेले आहे);

आणि ज्याअर्थी, बारामती नगरपरिषदेने (यापुढे "उक्त नगरपरिषद" असे संबोधलेले आहे) ठराव क्रमांक १, दिनांक १२ जून २०१५ अन्वये उक्त विकास योजनेतील बारामती भिगवन रस्त्याच्या लगत (कॅनॉल पूल ते जुनी नगरपरिषद हद्द) दोन्ही बाजूस ७.५० मीटर रुंदीचे सेवा रस्ते प्रस्तावित करण्याकरीता फेरबदलाची कार्यवाही करण्याचे ठरविले आहे (यापुढे "उक्त फेरबदल" म्हणून उल्लेखलेला);

आणि ज्याअर्थी, उक्त नगरपरिषदेने उक्त अधिनियमाच्या कलम ३७ (१) अन्वयेची सर्व वैधानिक कार्यवाही पूर्ण करून उक्त विकास योजनेत उक्त फेरबदल प्रस्तावित करून शासनाकडे दिनांक १६ मार्च २०१६ चे पत्र क्रमांक बानप/कार्या-१४/२६२/२०१६ अन्वये मंजुरीसाठी सादर केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, शासनाने आवश्यक ती चौकशी केल्यानंतर व संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेही सल्लामसलत केल्यानंतर उक्त फेरबदल मंजूर करावा असे शासनाचे मत झाले आहे.

त्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३७ चे पोट-कलम (२) अन्वये व त्याअनुषंगाने शासनास प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून शासन उक्त विकास योजनेतील प्रस्तावित फेरबदलास मंजुरी देत आहे आणि त्यासाठी उक्त अधिसूचनेसोबत जोडलेल्या फेरबदलांच्या अनुसूचीमध्ये शेवटच्या नोदीनंतर खालीलप्रमाणे बदलाची नोंद घेण्याचे निदेश देत आहे.--

नोंद

"बारामती-भिगवण रस्त्यास (कॅनॉल पूल ते जुनी नगरपरिषद हद्द) दोन्ही बाजूस ७.५० मीटर रुंदीचे सेवा रस्ते नकाशात दर्शविल्याप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहेत तसेच या अनुषंगाने बाधीत मंजूर विकास योजनेतील आरक्षणाचे क्षेत्र बदलास मान्यता देण्यात येत आहे."

उक्त फेरबदल दर्शविणारा भाग नकाशा क्रमांक टीपीएस-१८१८/१६१५/प्र. क्र. २८०/१८/नवि-१३, हा मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद, बारामती यांचे कार्यालयात एक महिन्याच्या कालावधीसाठी कार्यालयीन वेळेमध्ये कामकाजाच्या दिवशी नागरिकांच्या अवलोकनार्थ उपलब्ध करण्यात यावा.

सदर अधिसूचना शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या वेबसाईटवरदेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai-400 032

dated 26th November 2018

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

Notification

No. TPS-1818/1615/CR-280/18/UD-13.—Whereas, the Development Plan of Baramati Municipal Council (hereinafter referred to as "the said Development Plan") has been sanctioned by the Government in Urban Development Department under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No.XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") vide Notification No.TPS-1811/941/CR-274/11/DP Sanction/UD-13, dated 12th April 2012;

and whereas, as per the said Development Plan along Baramati-Bhigwan road (Canal Pool to Old Municipal Council Limit) Site No. 46, "Parking", Site No. 47, "Playground", Site No. 48, "Drama Theatre and Art Gallery", Site No. 49, "Extn. to Court and Residential, Commercial, Public/Semi-Public Zone is Proposed (hereinafter referred to as "the said Proposals ");

and whereas, Baramati Municipal Council (hereinafter referred to as "the said Municipal Council") has decided *vide* their General Body Resolution No. 1, dated 12th June 2015 to Propose 7.5 mtrs. wide Service Road along Baramati-Bhigwan road (Canal Pool to Old Municipal Council Limit) (hereinafter referred to as "the said modification proposal");

and whereas, said Municipal Council after following all legal procedures under the provisions of Section 37 of the said Act submitted the said proposal of modification to Government *vide* Marathi letter No. बानप/कार्या/14/262/2016, dated 16th March 2016 for sanction ;

and whereas, after making necessary enquiries and after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune the Government is of opinion that the proposed modification needs to be sanctioned.

Now therefore, in exercise of powers conferred by sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government of Maharashtra hereby sanctions the said Modification proposal and for that purpose directs that, in the Schedule of Modifications appended to the said Notification, after the last entry, the following new entry shall be added *viz.*—

Entry

"7.5 mtrs. wide Service Road along Baramati-Bhigwan road (Canal Pool to Old Municipal Council Limit) is proposed as shown on Plan. Sanction is also accorded for modification in areas of reservations of sanctioned Development Plan affected due to this proposal."

The Part Plan No. TPS-1818/1615/CR-280/18/UD-13, showing the above sanctioned modification shall be kept open for inspection by the general public during office hours in the office of the Chief officer, Baramati Municipal Council, Baramati for a period of one month.

This Notification shall also be made available on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे/नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २७ नोव्हेंबर २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

अधिसूचना

क्रमांक टीपीएस-२११८/१५१७/प्र.क्र. २०१/१८/नवि-१३.—ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम, ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असा उल्लेख करण्यात आला आहे.) कलम ३१ (१) अन्वये कोल्हापूर शहराची दुसरी सुधारित विकास योजना (यापुढे "उक्त मंजूर विकास योजना" असा उल्लेख केलेली) महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाकडील अधिसूचना क्रमांक टीपीएस-२११२/२३६८/सीआर-१३५/१२/युडी-१३, दिनांक १८ डिसेंबर १९९९ अन्वये मंजूर केली असून ती दिनांक १ फेब्रुवारी २००० पासून अमलात आलेली आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त मंजूर विकास योजनेमध्ये सोबतच्या अनुसूचीमध्ये वर्णन केलेली ए वार्ड, कसबा-करवीर, कोल्हापूर येथील रि.स.नं. १०७०/१, क्षेत्र ५२५० चौ. मी. ही जमीन (यापुढे "उक्त जागा" असे संबोधिले आहे) आरक्षण क्रमांक ३२७, "प्राथमिक शाळा (भागशः)" व आरक्षण क्रमांक ३२८, "माध्यमिक शाळा (भागशः)" या प्रयोजनाकरिता आरक्षित आहे (यापुढे "उक्त आरक्षण" असे संबोधिले आहे) ;

आणि ज्याअर्थी, कोल्हापूर महानगरपालिकेने (यापुढे "उक्त महानगरपालिका" असे संबोधिले आहे) उक्त जागा, उक्त मंजूर विकास योजना अमलात आल्याच्या दिनांकापासून दहा वर्षांच्या कालावधीत संपादन केलेली नाही;

आणि ज्याअर्थी, उक्त जागेच्या मालकांनी उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) नुसार, नियोजन प्राधिकरण असलेल्या उक्त महानगरपालिकेवर दिनांक १८ एप्रिल २०१३ रोजी खरेदी सूचना बजावून उक्त जागा, उक्त महानगरपालिकेने विहित कालावधीत संपादन केली नसल्याने ती विहित कालावधीमध्ये संपादित करण्यास कळविले होते;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) अन्वये नोटीस बजाविल्यानंतरही, उक्त महानगरपालिकेने उक्त जागा १२ महिन्यांच्या कालावधीत संपादन केली नाही अथवा ती संपादन करण्यासंबंधीची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) अन्वये भूसंपादनाची अधिसूचना दिनांक १८ एप्रिल २०१४ पूर्वी प्रसिद्ध केली नाही;

आणि ज्याअर्थी, मा. मुंबई उच्च न्यायालयाने उक्त जमिनीच्या मालकाने दाखल केलेली रिट याचिका क्रमांक ११५४२/२०१५ मध्ये दिनांक २३ ऑगस्ट २०१७ च्या आदेशान्वये उक्त जमिनीवरील उक्त आरक्षणे नोटीशीखालील क्षेत्रापुरती व्यपगत झाल्याचे आदेश पारित केले असून या अनुषंगाने उक्त जागेवरील उक्त आरक्षणे, नोटीशीखालील क्षेत्रापुरती व्यपगत झाल्याबाबतची अधिसूचना निर्गमित करण्याबाबत शासनास आदेशित केलेले आहे;

आणि ज्याअर्थी, उक्त प्रकरणी, मा. उच्च न्यायालयाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तसेच आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर असे दिसून येते की, वरीलप्रमाणे उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) अन्वये नोटीस बजावल्यापासून उक्त महानगरपालिकेने उक्त जागा १२ महिन्यांच्या कालावधीत संपादन केली नाही अथवा उक्त जागा संपादन करण्यासंबंधीची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२६ (४) अन्वये भूसंपादनाची अधिसूचना दिनांक १८ एप्रिल २०१४ पूर्वी प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे या परिस्थितीत उक्त अधिनियमाचे कलम १२७ (१) मधील तरतुदीनुसार अर्जदारांची उक्त जागा नोटीशीखालील क्षेत्रापुरती उक्त आरक्षणांमधून मुक्त झाली असल्याचे शासनाचे मत झाले आहे ;

आता त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम १२७ (२) नुसार प्राप्त अधिकारात राज्य शासन, उक्त मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक ३२७, "प्राथमिक शाळा (भागशः)" व आरक्षण क्रमांक ३२८, "माध्यमिक शाळा (भागशः)" हे आरक्षण खालील अनुसूचीमध्ये नमूद केल्यानुसार वादींनी बजावलेल्या नोटीशीखालील क्षेत्रापुरते व्यपगत झाल्याचे अधिसूचित करित आहे व अशा प्रकारे मुक्त झालेली उक्त जागा ही तिच्या जमीन मालकास उक्त मंजूर विकास योजनेतील लगतच्या अनुज्ञेय भू वापराप्रमाणे अन्यथा अनुज्ञेय असलेल्या विकासाकरिता उपलब्ध होईल.

प्रस्तुत आदेशान्वये उक्त आरक्षणाचे व्यपगत झालेले क्षेत्र दर्शविणाऱ्या भाग नकाशाची प्रत आयुक्त, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात आली आहे.

अनुसूची

अ.क्र.	मौजे, तालुका व जिल्हा	सर्व्हे नंबर/गट नंबर	व्यपगत झालेल्या आरक्षणाचा तपशील
१	ए-वार्ड, कसबा-करवीर, कोल्हापूर.	रि.स.नं. १०७०/१	आरक्षण क्रमांक ३२७, "प्राथमिक शाळा (भागशः)" व आरक्षण क्रमांक ३२८, "माध्यमिक शाळा (भागशः)", (आरक्षणांपैकी व्यपगत झालेले क्षेत्र ५२५० चौ. मी.)

सदर आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT,

4th Floor, Mantralaya, Mumbai 400 032.

Dated: 27th November 2018.

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No.TPS-2118/1517/C.R.209/18/UD-13.—Whereas the Government in Urban Development Department vide Notification No. TPS-2192/2368/C.R.-135/92/UD- 13, dated 18th December 1999 has sanctioned the Second Revised Development Plan of Kolhapur Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Sanctioned Development Plan") under section 31(1) of the Maharashtra Regional and

Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act") and the same has come into force with effect from 1st February 2000 ;

and whereas, as per the said Sanctioned Development Plan, the land bearing R.S.No. 1070/1, A Ward, Kasba-Karveer, Kolhapur, area admeasuring about 5250.00 sq. mtrs. more particularly described in the Schedule appended hereto (hereinafter referred to as "the said land") is reserved for Site No. 327, "Primary School (part)" and Site No.328, "High School (part)" (hereinafter referred to as "the said Reservations ");

and whereas, the said land has not been acquired by the Kolhapur Municipal Corporation (hereinafter referred to as "the said Municipal Corporation") within ten years from the date on which the said Sanctioned Development Plan came into force ;

and whereas, the Owner of the said land had served a notice dated 18th April 2013 under sub-section (1) of Section 127 of the said Act to the said Municipal Corporation, being the Planning Authority, informing that the said land has to be acquired by the said Municipal Corporation, within the stipulated period ;

and whereas even after service of the said Notice as aforesaid, the said land has neither been acquired, nor the notification of land acquisition required under Section 126 (4) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 has been published within a period of 12 months from the date of the service of said Notice ;

and whereas the Hon'ble High Court of Judicature of Bombay, in Writ Petition No. 11542 of 2015 filed by the owner of the said land, *vide* its order dated 23rd August 2017 has held that the part area of said Reservations on the said land up to extent of the area under the Notice stands lapsed and directed the State Government to notify the lapsing of the said Reservations on the said land ;

and whereas after receiving the Hon'ble High Court Order and after receiving the report of the Commissioner, Kolhapur Municipal Corporation, Kolhapur, it is observed that the said land has neither been acquired within a period of 12 months, nor the notification of land acquisition required under Section 126 (4) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 has been published before dated 18th April 2014 by the said Municipal Corporation within the stipulated time and hence whereas, in consequence thereof, the Government of Maharashtra is of opinion that the part area of the said reservations upto extent of the owners land, stands lapsed as per the provisions of Section 127 (1) of the said Act.

Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-sections (2) of Section 127 of the said Act and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra hereby notifies that the part area of the reservation No. 327, "Primary School and Reservation No. 328, "High School" in the said sanctioned Development Plan, on the said land under the Notice given by the Land Owner as specified in the schedule below stand lapsed and the said land shall be available to the owner for the purpose of development as otherwise permissible in the case 'of adjacent land under said Development Plan.

A copy of the Part Plan, showing the area of the said reservation, which is lapsed *vide* this order, is available in the office of the Commissioner, Kolhapur Municipal Corporation, during office hours on all working days for inspection of public for the period of one month.

Schedule

Sr. No	Mouje, Taluka, District	Survey No./Gat No.	Details of Lapsing of Reservation
1.	A Ward, Kasba-Karveer, Kolhapur.	R.S. No. 1070/1	Site No. 327, "Primary School" (part) and Site No. 328, "High School" (part) (Area under the Reservations lapsed 5250.00 sq. mtrs.)

This Order shall also be published on the Government web-site at www.maharashtra.gov.in. (कायदे व नियम).

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-९/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक ३ नोव्हेंबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील नहरवाडी या वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील "नहरवाडी" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

टीप.--(१) मूळ उर्वरित गाव रहिमतपूर या गावातील लोकांना नवीन गाव नहरवाडी या गावामधील जनावरे चारण्यासाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहील.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	कोरेगाव	रहिमतपूर	गावठाण, १ ते ३११, ३१७ ते ३२२, ३३१ ते ३३७, ३६४ ते ३६८, ३९६ ते ४५८, ९२८ ते ९३९-अ, ९३९-ब, ९४४ ते ९५६, ९७१ ते ९७७, १०७१ ते १०८२, १०९२ ते १३२६, १३२९ ते १३३०, १३३५ ते १३३६, पर्डे नंबर १, पर्डे नंबर २.
सातारा	कोरेगाव	नहरवाडी	३१२ ते ३१६, ३२३ ते ३३०, ३३८ ते ३६३, ३६९ ते ३९५, ४५९ ते ९२७-अ, ९२७-ब, ९४० ते ९४३, ९५७ ते ९७०, ९७८ ते १०७०, १०८३ ते १०९१, १३२७ ते १३२८, १३३१ ते १३३४, १३३७ ते १३३९.

साहेबराव मा. गायकवाड,

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, ३ नोव्हेंबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-9/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 3rd November 2018 constitute the Naharwadi in the Koregaon, taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Koregaon of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Note.—(1) The residents of the residuary village Rahimatpur shall have the right over the assigned land of the new village Naharwadi for the purpose of grazing cattle.

Schedule

District	Taluka	Village	Survey Nos.
1	2	3	4
Satara	Koregaon	Rahimatpur	Gaothan, 1 to 311, 317 to 322, 331 to 337, 364 to 368, 396 to 458, 928 to 939-A, 939-B, 944 to 956,

Schedule--contd.

1	2	3	4
			971 to 977, 1071 to 1082, 1092 to 1326, 1329 to 1330, 1335 to 1336, Parde No. 1, Parde No. 2.
Satara	Koregaon	Naharwadi	312 to 316, 323 to 330, 338 to 363, 369 to 395, 459 to 927-A, 927-B, 940 to 943, 957 to 970, 978 to 1070, 1083 to 1091, 1327 to 1328, 1331 to 1334, 1337 to 1339.

SAHEBRAO M. GAIKWAD,

Additional Collector, Satara.

Satara, 3rd November 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-१०/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील मयूरेश्वर या वाडीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या सातारा, जिल्ह्याच्या वाई तालुक्यातील "मयूरेश्वर" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	वाई	गुळुंब	मूळ गाव गावठाण, १ ते ७७५, ७७७ ते ७७९, १०३५ ते १८१६.
सातारा	वाई	मयूरेश्वर	वाडी गावठाण, ७७६, ७८० ते १०३४.

साहेबराव मा. गायकवाड,

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ नोव्हेंबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/AdhiAbhi/Wadi/SR-10/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th November 2018 constitute the Mayureshwar in the Wai taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Wai of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

District 1	Taluka 2	Village 3	Survey Nos. 4
Satara	Wai	Gulumb	Original Village Gaothan, 1 to 775, 777 to 779, 1035 to 1816.
Satara	Wai	Mayureshwar	Wadi Gaothan, 776, 780 to 1034.

SAHEBRAO M. GAIKWAD,
Additional Collector, Satara.

Satara, 16th November 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-५/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील मलठण या वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या सातारा, जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील "मलठण" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

टीप.--(१) नवीन गाव मलठणमधील लोकांना उर्वरित मूळ गाव फलटणमधील स्मशानभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहील.

अनुसूची

जिल्हा १	तालुका २	गावाचे नाव ३	भूमापन क्रमांक ४
सातारा	फलटण	फलटण	गावठाण, १, २, ४, १६ ते ७८, ९३, १३३, १३५, १३७.
सातारा	फलटण	मलठण	३, ५ ते १५, ७९ ते ९२, ९४ ते १३२, १३४, १३६.

साहेबराव मा. गायकवाड,
अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ नोव्हेंबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-5/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Malthan in the Phaltan, taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Phaltan of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Note.—(1) The residents of the new village Malthan shall have the right over the assigned lands of the residuary village Phaltan for the purpose of Graveyard.

Schedule

District 1	Taluka 2	Village 3	Survey Nos. 4
Satara	Phaltan	Phaltan	Gaothan, 1, 2, 4, 16 to 78, 93, 133, 135, 137.
Satara	Phaltan	Malthan	3, 5 to 15, 79 to 92, 94 to 132, 134, 136.

SAHEBRAO M. GAIKWAD,

Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-६/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील कराड दक्षिण या वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील "कराड दक्षिण" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

टीप.--(१) नवीन गाव कराड दक्षिण या गावातील लोकांना उर्वरित मूळ गाव कराड या गावातील स्मशानभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनींचा वापर करणेचा हक्क राहील.

अनुसूची

जिल्हा १	तालुका २	गावाचे नाव ३	भूमापन क्रमांक ४
सातारा	कराड	कराड	गावठाण, १०, १४ ते ८०, १०१ ते १९२, २९९ ते ३१३, ३१५ ते ३१६, ३२० ते ३२२, ४५६ ते ४६२, ४६६, ४६८ ते ४७८, ४८२ ते ४९०. टी. पी. स्कीमखालील स. नं. १ ते ९, ११ ते १३, ८१ ते १००, ३७० ते ३७२, ४५५, ४६३ ते ४६५, ४६७, ४७९ ते ४८१, ४९१.
सातारा	कराड	कराड दक्षिण	१९३ ते २९८, ३१४, ३१७ ते ३१९, ३२३ ते ३३३, ३३७ ते ३५४, ३९१ ते ३९६, ३९८ ते ४०१, ४०५, ४०७ ते ४१०, ४१३ ते ४१७, ४२१ ते ४२५, ४२९ ते ४३०, ४३३ ते ४४१, ४५१ ते ४५४. टी. पी. स्कीमखालील स. नं. ३३४ ते ३३६, ३५५ ते ३६९, ३७३ ते ३९०, ३९७, ४०२ ते ४०४, ४०६, ४११ ते ४१२, ४१८ ते ४२०, ४२६ ते ४२८, ४३१ ते ४३२, ४४२ ते ४५०.

साहेबराव मा. गायकवाड,

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-6/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Karad South in the Karad taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Karad of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Note.—(1) The residents of the new village Karad South shall have the right over the assigned lands of the residuary village Karad for the purpose of Graveyard.

Schedule

District 1	Taluka 2	Village 3	Survey Nos. 4
Satara	Karad	Karad	Gaothan, 10, 14 to 80, 101 to 192, 299 to 313, 315 to 316, 320 to 322, 456 to 462, 466, 468 to 478, 482 to 490. S. Nos. under T. P. Scheme 1 to 9, 11 to 13, 81 to 100, 370 to 372, 455, 463 to 465, 467, 479 to 481, 491.
Satara	Karad	Karad South	193 to 298, 314, 317 to 319, 323 to 333, 337 to 354, 391 to 396, 398 to 401, 405, 407 to 410, 413 to 417, 421 to 425, 429 to 430, 433 to 441, 451 to 454. S. Nos. under T. P. Scheme 334 to 336, 355 to 369, 373 to 390, 397, 402 to 404, 406, 411 to 412, 418 to 420, 426 to 428, 431 to 432, 442 to 450.

SAHEBRAO M. GAIKWAD,

Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-१/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ च्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील गोडोली पूर्व या वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील "गोडोली पूर्व" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	सातारा	गोडोली	गावठाण, ५५ ते ६०, ६३, ७६ ते ८९, ९१ ते १७५, १७९.

अनुसूची--चालू

१	२	३	४
सातारा	सातारा	गोडोली पूर्व	१ ते ४५, ५१ ते ५२, ५४, ६१ ते ६२, १७६ ते १७८, १८० ते १९४.

साहेबराव मा. गायकवाड,
अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-1/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Godoli East in the Satara taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Satara of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

District	Taluka	Village	Survey Nos.
1	2	3	4
Satara	Satara	Godoli	Gaothan, 55 to 60, 63, 76 to 89, 91 to 175, 179.
Satara	Satara	Godoli East	1 to 45, 51 to 52, 54, 61 to 62, 176 to 178, 180 to 194.

SAHEBRAO M. GAIKWAD,
Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-३/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीवर उपविभागीय अधिकारी, सातारा उपविभाग, सातारा यांचेमार्फत सुनावणी घेऊन त्यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक आरटीएस/कावि-४४९/१८, दिनांक २८ सप्टेंबर २०१८ अन्वये या कार्यालयाकडे कळविलेल्या वस्तुस्थितीचे अनुषंगाने सदर हरकत या कार्यालयाकडून अमान्य करणेत आलेले मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील खेड पश्चिम या वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील "खेड पश्चिम" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	सातारा	खेड	गावठाण, १ ते ८१, ९७, १५५ ते १५६.

अनुसूची--चालू

१	२	३	४
सातारा	सातारा	खेड पश्चिम	८२ ते ९६, ९८ ते १५४.

साहेबराव मा. गायकवाड,
अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-3/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Khed West in the Satara taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Satara of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

District	Taluka	Village	Survey Nos.
1	2	3	4
Satara	Satara	Khed	Gaothan, 1 to 81, 97, 155 to 156.
Satara	Satara	Khed West	82 to 96, 98 to 154.

SAHEBRAO M. GAIKWAD,
Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-४/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील कोडोली पश्चिम या वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील "कोडोली पश्चिम" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	सातारा	कोडोली	गावठाण, १ ते १५१, २१४ ते २१७, २२३, २२७ ते २३९, ३०९, ३४० ते ३४५.

अनुसूची--चालू

१	२	३	४
सातारा	सातारा	कोडोली पश्चिम	१५२ ते २१३, २१८ ते २२२, २२४ ते २२६, २४३ ते २८९, ३२४ ते ३३३.

साहेबराव मा. गायकवाड,
अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-4/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Kodoli West in the Satara taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Satara of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

District 1	Taluka 2	Village 3	Survey Nos. 4
Satara	Satara	Kodoli	Gaothan, 1 to 151, 214 to 217, 223, 227 to 239, 309, 340 to 345.
Satara	Satara	Kodoli West	152 to 213, 218 to 222, 224 to 226, 243 to 289, 324 to 333.

SAHEBRAO M. GAIKWAD,
Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-२/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्रस्तावित विभाजनाबाबत कोणाचीही हरकत प्राप्त न झालेने मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील शाहुपुरी पूर्व व शाहुपुरी पश्चिम या वस्त्यांचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या सातारा तालुक्यातील "शाहुपुरी पूर्व" व "शाहुपुरी पश्चिम" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावांमध्ये रूपांतर करित आहे.

टीप.-- (१) उर्वरित मूळ गाव करंजे तर्फे सातारा व नवीन गाव शाहुपुरी पूर्व या गावांमधील संबंधित समाजाच्या लोकांना नवीन गाव शाहुपुरी पश्चिम या गावाला त्या समाजाचे दफनभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहिल.

(२) नवीन गावे शाहुपुरी पूर्व व शाहुपुरी पश्चिम या गावांमधील संबंधित समाजाच्या लोकांना उर्वरित मूळ गाव करंजे तर्फे सातारा या गावाला त्या समाजाचे दफनभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहिल.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	सातारा	करंजे तर्फे सातारा	करंजे गावठाण, १, ८४ ते ८७, १७०, १७४ ते १८५, २७० ते ३२६, ३८७, ४०९ ते ४१३, ४१६ ते ४१८, ४२१ ते ४२३, ४२५ ते ४३२.
सातारा	सातारा	शाहुपुरी पूर्व	२ ते ८३, ८८ ते १६९, १७१ ते १७३, १८६ ते २६९.
सातारा	सातारा	शाहुपुरी पश्चिम	गडकर आळी गावठाण, ३२७ ते ३८६, ३८८ ते ४०८, ४१४ ते ४१५, ४१९ ते ४२०, ४२४.

साहेबराव मा. गायकवाड,

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-2/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Shahupuri East and shahupuri West in the Satara taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Satara of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Note.—(1) The residents of the residuary village Karanje Tarf Satara and the new village Shahupuri East shall have the right over the assigned lands of the new village Shahupuri West for the purpose of Burial Ground.

(2) The residents of the new villages Shahupuri East and Shahupuri West shall have the right over the assigned lands of the residuary village Karanje Tarf Satara for the purpose of Burial Ground.

Schedule

District	Taluka	Village	Survey Nos.
1	2	3	4
Satara	Satara	Karanje Tarf Satara	Karanje Gaothan, 1, 84 to 87, 170, 174 to 185, 270 to 326, 387, 409 to 413, 416 to 418, 421 to 423, 425 to 432.
Satara	Satara	Shahupuri East	2 to 83, 88 to 169, 171 to 173, 186 to 269.
Satara	Satara	Shahupuri West	Gadkar Aali Gaothan, 327 to 386, 388 to 408, 414 to 415, 419 to 420, 424.

SAHEBRAO M. GAIKWAD,

Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-८/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीवर उपविभागीय अधिकारी, माण-खटाव, उपविभाग दहिवडी यांचेमार्फत सुनावणी घेऊन त्यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक जमीन/कावि-१३५७, १३५८/२०१८, दिनांक ९ ऑक्टोबर २०१८ अन्वये या कार्यालयाकडे कळविलेल्या वस्तुस्थितीचे अनुषंगाने सदर हरकती या कार्यालयाकडून अमान्य करणेत आलेले मी, साहेबराव मा. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील मसाईवाडी, वीरकरवाडी व मासाळवाडी या वाड्यांचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यातील "मसाईवाडी", "वीरकरवाडी" व "मासाळवाडी" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

टीप.-- (१) नवीन गावे मसाईवाडी, विरकरवाडी व मासाळवाडी या गावांमधील लोकांना उर्वरित मूळ गाव म्हसवड या गावामधील स्मशानभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनींचा वापर करणेचा हक्क राहील.

(२) मूळ उर्वरित गाव म्हसवड या गावातील लोकांना नवीन गाव मासाळवाडी या गावांमधील जनावरे चारण्यासाठी राखून ठेवलेल्या जमिनींचा वापर करणेचा हक्क राहील.

(३) नवीन गाव मसाईवाडी या गावातील लोकांना नवीन गाव विरकरवाडी या गावांमधील जनावरे चारण्यासाठी राखून ठेवलेल्या जमिनींचा वापर करणेचा हक्क राहील.

अनुसूची

जिल्हा	तालुका	गावाचे नाव	भूमापन क्रमांक
१	२	३	४
सातारा	माण	म्हसवड	गावठाण, १ ते ५, ५१९ ते ५३१, ५३३ ते ५३९, ७८४ ते ७९८, १०८४ ते १२०३, १२३१ ते १२४५.
सातारा	माण	मसाईवाडी	६ ते २०८, २११, २१५ ते २१७, २१९ ते २७१, १२०४ ते १२३०.
सातारा	माण	विरकरवाडी	२०९, २१०, २१२ ते २१४, २१८, २७२ ते ५१८.
सातारा	माण	मासाळवाडी	५३२, ५४० ते ७८३, ७९९ ते १०८३.

साहेबराव मा. गायकवाड,
अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-8/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Masaiwadi, Virkarwadi and Masalwadi in the Man taluka of the Satara district to be a villages to be called in the taluka Man of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

Note.—(1) The residents of the new village Masaiwadi, Virkarwadi and Masalwadi shall have the right over the assigned land of the residuary village Mhasvad for the purpose of Graveyard.

- (2) The residents of the residuary village Mhasvad shall have the right over the assigned land of the new village Masalwadi for the purpose of grazing cattle.
- (3) The residents of the new village Masaiwadi shall have the right over the assigned land of the new village Virkarwadi for the purpose of grazing cattle.

Schedule

District 1	Taluka 2	Village 3	Survey Nos. 4
Satara	Man	Mhasvad	Gaothan, 1 to 5, 519 to 531, 533 to 539, 784 to 798, 1084 to 1203, 1231 to 1245.
Satara	Man	Masaiwadi	6 to 208, 211, 215 to 217, 219 to 271, 1204 to 1230.
Satara	Man	Virkarwadi	209, 210, 212 to 214, 218, 272 to 518.
Satara	Man	Masalwadi	532, 540 to 783, 799 to 1083.

SAHEBRAO M. GAIKWAD,
Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-३/अधिअभि/वाडी/एसआर-७/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर प्राप्त झालेल्या हरकतीवर उपविभागीय अधिकारी, कराड उपविभाग, कराड यांचेमार्फत सुनावणी घेऊन त्यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक जमीन/कावि-१२७२, १३०८/२०१८, दिनांक २९ सप्टेंबर २०१८ अन्वये या कार्यालयाकडे कळविलेल्या वस्तुस्थितीचे अनुषंगाने सदर हरकती या कार्यालयाकडून अमान्य करणेत आलेले मी, एस. एम. गायकवाड, अपर जिल्हाधिकारी, सातारा याद्वारे दिनांक १६ ऑक्टोबर २०१८ पासून सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील आगाशिवनगर या वाडी/वस्तीचे सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सातारा जिल्ह्याच्या कराड तालुक्यातील "आगाशिवनगर" या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

टीप.-- (१) नवीन गाव आगाशिवनगर या गावातील लोकांना उर्वरित मूळ गाव मलकापूर या गावामधील स्मशानभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहिल.

(२) नवीन गाव आगाशिवनगर या गावातील लोकांना उर्वरित मूळ गाव मलकापूर या गावामधील संबंधित समाजाच्या दफनभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहिल.

(३) उर्वरित मूळ गाव मलकापूर या गावातील संबंधित समाजाच्या लोकांना नवीन गाव आगाशिवनगर या गावामधील त्या समाजाचे दफनभूमीसाठी राखून ठेवलेल्या जमिनीचा वापर करणेचा हक्क राहिल.

अनुसूची

जिल्हा १	तालुका २	गावाचे नाव ३	भूमापन क्रमांक ४
सातारा	कराड	मलकापूर	गावठाण, १ ते २२, २७ ते २९, ३४ ते ४०, ४६ ते ५३, ५७ ते ६७, ७३ ते ८३, ८९ ते ११२, ११७ ते १३९, २६७ ते ३३७.

अनुसूची--चालू

१	२	३	४
सातारा	कराड	आगाशिवनगर	२३ मे २६, ३० ते ३३, ४१ ते ४५, ५४ ते ५६, ६८ ते ७२, ८४ ते ८८, ११३ ते ११६, १४० ते २६६.

साहेबराव मा. गायकवाड,

अपर जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, १६ ऑक्टोबर २०१८.

FINAL NOTIFICATION

No. Mah./3/Adhi Abhi/Wadi/SR-7/2018.—In exercise of the powers of the State Government under proviso to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after following the procedure as per provisions of the sub-section (4) of the said Section 4 of the said Act, I, Sahebrao M. Gaikwad, Additional Collector of Satara District, hereby with effect from dated 16th October 2018 constitute the Agashivnagar in the Karad taluka of the Satara district to be a village to be called in the taluka Karad of the district Satara, be having the limits specified in the schedule hereto appended.

- Note.**—(1) The residents of the new village Agashivnagar shall have the right over the assigned lands of the residuary village Malkapur for the purpose of Graveyard.
- (2) The residents of the new village Agashivnagar shall have the right over the assigned lands of the residuary village Malkapur for the purpose of Burial Ground.
- (3) The residents of the residuary village Malkapur shall have the right over the assigned lands of the new village Agashivnagar for the purpose of Burial Ground.

Schedule

District 1	Taluka 2	Village 3	Survey Nos. 4
Satara	Karad	Malkapur	Gaothan, 1 to 22, 27 to 29, 34 to 40, 46 to 53, 57 to 67, 73 to 83, 89 to 112, 117 to 139, 267 to 337.
Satara	Karad	Agashivnagar	23 to 26, 30 to 33, 41 to 45, 54 to 56, 68 to 72, 84 to 88, 113 to 116, 140 to 266.

SAHEBRAO M. GAIKWAD,

Additional Collector, Satara.

Satara, 16th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३४९/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मुडशिगी या महसुली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील मुडशिगी उत्तर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करित आहे.

अनुसूची

मौजे मुडशिंगी उत्तर, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक १ ते १५०, २०० ते २०७, ३९३ ते ४४८.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-349/2018.—In exercise of the powers of the State Government under the provision to the sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, the Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Mudshingi in Karveer Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Mudshingi North in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Mudshingi North.--Gat Nos. 1 to 150, 200 to 207, 393 to 448.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Mudshingi.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३५/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील कोरोची या महसुली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील मौजे विवेकानंदनगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे विवेकानंदनगर, तालुका हातगणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक ४८, १३३ ते ६४०, ८५८.

- टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.
(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-335/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, the Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Korochi in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Vivekanandnagar in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Vivekanandnagar, taluka Hatkanangle, Gat Nos. 48, 133 to 640, 858.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Korochi.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३७/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील इचलकरंजी या महसुली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील मौजे आसरांनगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे आसरांनगर, तालुका हातगणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक ५४ ते ६०, ६२ ते ६४, ६०७, ६०८, ६०९, ६११ ते ६१९, ६२१ ते ६३२, ६३३-अ, ६३४-अ, ६५० ते ६७२, ६७३-अ, ६७४ ते ६७७, ६७८-अ, ४३८, ७०९, ७१०, ६३३-ब ते ६४९, ६७९ ते ६८९.

- टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.
(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-337/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Ichalkaranji in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Aasaranagar in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Aasaranagar, taluka Hatkanangle, Gat Nos. 54 to 60, 62 to 64, 607, 608, 609, 611 to 619, 621 to 632, 633-A, 634-A, 650 to 672, 673-A, 674 to 677, 678-A, 438, 709, 710, 633-B to 649, 679 to 689.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Ichalkaranji.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३९/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील इचलकरंजी या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील मौजे कलानगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे कलानगर, तालुका हातगणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक ५१९ ते ५२१, ५५८ ते ५६०, ५६७ ते ५७०, ५८५, ५४०, ५४२ ते ५४४, ५४९ ते ५५५, ५५७, ५६२, ५५६, ५८६ ते ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९७.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-339/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District,

constitute a new village from village Ichalkaranji in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Kalanagar in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Kalanagar, taluka Hatkanangle, Gat Nos. 519 to 521, 558 to 560, 567 to 570, 585, 540, 542 to 544, 549 to 555, 557, 562, 556, 586 to 591, 592, 593, 594, 597.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Ichalkaranji.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३६/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील इचलकरंजी या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील मौजे गावभाग या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे गावभाग, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक २४९ ते ४२६, ४४० ते ४४२, ४४५, ४४७ ते ५१८, ५२२ ते ५३९, ५४१, ५४५ ते ५४८, ५६१, ५६३ ते ५६६, ७०१ ते ७०२.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-336/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Ichalkaranji in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Gavbhag in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Gavbhag, taluka Hatkanangle, Gat Nos. 249 to 426, 440 to 442, 445, 447 to 518, 522 to 539, 541, 545 to 548, 561, 563 to 566, 701 to 702.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Ichalkaranji.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३८/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील इचलकरंजी या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील मौजे शिवाजीनगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे शिवाजीनगर, तालुका हातगणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक ५९५, ५९६, ५९७-ब, ५९८, ५९९, ६००, ६२०, ५९४-ब, ५९५, ६०१, ६०१-अ, ६०२ ते ६०५, ६०५-अ, ६०५-ब, ६०६, ७०६, ७०८, ५७१, ५८१ ते ५८४, ७१३.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,
अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-338/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Ichalkaranji in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Shivajinagar in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Shivajinagar, taluka Hatkanangle, Gat Nos. 595, 596, 597-B, 598, 599, 600, 620, 594-B, 595, 601, 601-A, 602 to 605, 605-A, 605-B, 606, 706, 708, 571, 581 to 584, 713.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Ichalkaranji.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३४/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील हातकणंगले या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील मौजे पेट भाग या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे पेट भाग, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक ६४१ ते १२३३.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-334/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Hatkanangle in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Peth Bahg in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Peth Bhag, taluka Hatkanangle, Gat Nos. 641 to 1233.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Hatkanangle.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३३३/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील कबनूर या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या हातगणंगले तालुक्यातील जवाहरनगर या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे जवाहरनगर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक १९/३ ते २१, २३ ते २६, ४४ ते ८०, १०९/अ ते ४७०.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहिल.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-333/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Kabnoor in Hatkanangle Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Kabnoor in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Kabnoor, taluka Hatkanangle, Gat Nos. 19/3 to 21, 23 to 26, 44 to 80, 109/A to 470.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Kabnoor.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३४१/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २६ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील उंचगाव या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील उंचगाव दक्षिण या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे उंचगाव दक्षिण, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक २३७ ते २८८, २९६ ते ३७८.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहिल.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २६ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-341/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to the sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated the 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Unchgaon in Karveer Taluka of Kolhapur District with effect from dated 26th October 2018 to be a village called Unchgaon South in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Unchgaon South, Gat Nos. 237 to 288, 296 to 378.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Unchgaon.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,

Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 26th October 2018.

अधिसूचना

क्रमांक कार्यासन-४/गावठाण/वन/सीआर-३४२/२०१८.--शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग, क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ याच्या (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) कलम ४, पोट-कलम (१) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून आणि उक्त कलम ४ च्या पोट-कलम (४) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे पूर्वप्रसिद्धीनंतर मी, नंदकुमार काटकर, अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर जिल्हा याद्वारे दिनांक २२ ऑक्टोबर २०१८ पासून कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील कागल या महसूली गावातून सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील मौजे कागल पूर्व या नावाने ओळखण्यात येणाऱ्या गावात रूपांतर करीत आहे.

अनुसूची

मौजे कागल पूर्व, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर या नवीन गावात समाविष्ट करावयाचे भूमापन क्रमांक २६३ ते २७२, ३१४ ते ५२९, ५४२.

टीप.-- (१) नवीन गावातील लोकांना उर्वरित गावातील गायरान, स्मशानभूमी यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(२) नवीन आणि उर्वरित गावांतील लोकांचा अस्तित्वातील असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क राहील.

नंदकुमार काटकर,

अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर.

कोल्हापूर, २२ ऑक्टोबर २०१८.

NOTIFICATION

No. Desk-IV/Gavthan/Van/C.R.-342/2018.—In exercise of the powers of the State Government under provision to sub-section (1) of the Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) delegated to me by Government Notification Revenue and Forest Department No. TLC-1076/63923/M-6, dated 1st July 1976 and after previous publication as required by sub-section (4) of the said Section 4, I, Nandkumar Katkar, Additional Collector of Kolhapur District, constitute a new village from village Kagal in Kagal Taluka of Kolhapur District with effect from dated 22nd October 2018 to be a village called Kagal East in the taluka of the said district, having the limits specified in the schedule hereto appended.

Schedule

Gat Nos. included in new village Kagal East, Gat Nos. 263 to 272, 314 to 529, 542.

Note.—(1) The villages of the new village have rights on land assigned as gairan and land allotted as Cremation ground for village Kagal.

(2) The villages in new revenue village have rights to use existing roads.

NANDKUMAR KATKAR,
Additional Collector, Kolhapur.

Kolhapur, 22nd October 2018.

उपविभागीय अधिकारी यांजकडून

क्रमांक पुनर्वसन/कासारसाई/कावि-१३०/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ (सन १९८९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) राज्य शासनाच्या मते विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी लागू करणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने इष्ट व आवश्यक होते आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११ (१) अन्वये शासनाने महसूल व वनविभागातील त्यांचे पत्र क्रमांक आरपीए-३४९४/सीआर-४३०/आर-४, शासन राजपत्र दिनांक २६ ऑक्टोबर १९९४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या उक्त अधिनियमाच्या तरतुदी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील कासारसाई प्रकल्पाला लागू केल्या आहेत ;

ज्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी सोा., पुणे (पुनर्वसन शाखा) आदेश क्रमांक जिपुअ/कावि-२२६/२०१८, दिनांक ३१ मे २०१८ अन्वये पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित आणि लाभ क्षेत्रातील जमीन हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविणेबाबतचे महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम १२ (१) मधील जिल्हाधिकारी यांचे अधिकार प्रत्येक उपविभागातील उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (१) चे खंड (अ), (ब), (क) आणि (ड) अन्वये तशी तरतूद आहे की, लाभ क्षेत्रातील कोणत्याही विशिष्ट गावातील किंवा क्षेत्रातील अतिरिक्त जमिनी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही. अशा आशयाची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईपर्यंत त्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गावातील किंवा क्षेत्रातील कोणत्याही शेतजमिनीवरील पोट-कलमात निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही रीतीने हस्तांतरित, तिची पोट-विभागणी व वाटणी केली जाणार नाही ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र क्रमांक पुपावि/प्रशा-५/५४२०/२०१८, दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ अन्वये कासारसाई प्रकल्प, मावळ/मुळशी, पुणे येथील बुडीत क्षेत्राची भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रासाठी बुडीत क्षेत्रामधून आणखी क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविले आहे.

म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, सुभाष भागडे, उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे, पुणे जिल्ह्यातील मावळ/मुळशी तालुक्यातील कासारसाई प्रकल्पातील खाली नमूद केलेल्या बुडीत गावांमधील जमिनीचे हस्तांतरण पोट-विभागणी व वाटणी याबाबतचे निर्बंधाच्या संबंधातील बंदी तात्काळ प्रभावाने उठवीत आहे.

आणखी असे की, महाराष्ट्र शासन महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, दिवाणी न्यायालय, संबंधित भूसंपादन अधिकारी किंवा उच्च न्यायालय इत्यादींकडे प्रलंबित असलेल्या खटल्याचा अंतर्भाव असलेल्या जमिनीच्या किंवा क्षेत्राच्या संदर्भात जोपर्यंत वरील प्राधिकरणापासून त्याप्रकरणी अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे निर्बंध चालू राहतील आणि केलेल्या जमिनीच्या गट क्रमांक व क्षेत्रावर, महसुली अभिलेखावर याबाबत त्याप्रमाणे स्पष्ट नोंदी ठेवण्यात याव्यात.

परिशिष्ट

अ. क्र.	गावाचे नाव	तालुक्याचे नाव	जिल्हा
१	२	३	४
१	कुसगाव	मावळ	पुणे
२	पाचाणे	मावळ	पुणे

सुभाष भागडे,

उपविभागीय अधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

पुणे, १९ नोव्हेंबर २०१८.

क्रमांक पुनर्वसन/जाधववाडी/कावि-१३१/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९८६ (सन १९८९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ (यापुढे ज्याचा निर्देश "उक्त अधिनियम" असा केला आहे) राज्य शासनाच्या मते विस्थापित व्यक्तींचे पुनर्वसन करण्यासाठी लागू करणे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने इष्ट व आवश्यक होते आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ११ (१) अन्वये शासनाने महसूल व वनविभागातील त्यांचे पत्र क्रमांक आरपीए-३४९४/सीआर-४३०/आर-४, शासन राजपत्र दिनांक २६ ऑक्टोबर १९९४ मध्ये प्रसिद्ध केलेल्या उक्त अधिनियमाच्या तरतुदी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाला लागू केल्या आहेत ;

ज्याअर्थी, मा. जिल्हाधिकारी सो., पुणे (पुनर्वसन शाखा) आदेश क्रमांक जिपुअ/कावि-२२६/२०१८, दिनांक ३१ मे २०१८ अन्वये पुणे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित आणि लाभ क्षेत्रातील जमीन हस्तांतरण व्यवहारावर असलेले निर्बंध उठविणेबाबतचे महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ चे कलम १२ (१) मधील जिल्हाधिकारी यांचे अधिकार प्रत्येक उपविभागातील उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (१) चे खंड (अ), (ब), (क) आणि (ड) अन्वये तशी तरतूद आहे की, लाभ क्षेत्रातील कोणत्याही विशिष्ट गावातील किंवा क्षेत्रातील अतिरिक्त जमिनी उक्त अधिनियमाच्या प्रयोजनासाठी आवश्यक नाही. अशा आशयाची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात येईपर्यंत त्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या गावातील किंवा क्षेत्रातील कोणत्याही शेतजमिनीवरील पोट-कलमात निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही रीतीने हस्तांतरित, तिची पोट-विभागणी व वाटणी केली जाणार नाही ;

आणि ज्याअर्थी, कार्यकारी अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग, पुणे यांचे कार्यालयाकडील पत्र जा. क्रमांक पुपावि/प्रशा-५/५४२०/२०१८, दिनांक ५ नोव्हेंबर २०१८ अन्वये जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्प, तालुका मावळ, पुणे येथील बुडीत क्षेत्राची भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रासाठी बुडीत क्षेत्रामधून आणखी क्षेत्र संपादन करण्याची आवश्यकता नाही असे कळविले आहे.

म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १२ च्या पोट-कलम (१) अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून मी, सुभाष भागडे, उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी उपविभाग, पुणे, पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील जाधववाडी लघु पाटबंधारे प्रकल्पातील खाली नमूद केलेल्या बुडीत गावांमधील जमिनीचे हस्तांतरण पोट-विभागणी व वाटणी याबाबतचे निर्बंधाच्या संबंधातील बंदी तात्काळ प्रभावाने उठवीत आहे.

आणखी असे की, महाराष्ट्र शासन महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, दिवाणी न्यायालय, संबंधित भूसंपादन अधिकारी किंवा उच्च न्यायालय इत्यादींकडे प्रलंबित असलेल्या खटल्याचा अंतर्भाव असलेल्या जमिनीच्या किंवा क्षेत्राच्या संदर्भात जोपर्यंत वरील प्राधिकरणापासून त्याप्रकरणी अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत हे निर्बंध चालू राहतील आणि केलेल्या जमिनीच्या गट क्रमांक व क्षेत्रावर, महसुली अभिलेखावर याबाबत त्याप्रमाणे स्पष्ट नोंदी ठेवण्यात याव्यात.

परिशिष्ट

अ. क्र.	गावाचे नाव	तालुक्याचे नाव	जिल्हा
१	२	३	४
१	जाधववाडी	मावळ	पुणे
२	मिंडेवाडी	मावळ	पुणे
३	बधलवाडी	मावळ	पुणे
४	नवलाखउंब्रे	मावळ	पुणे
५	जांभावडे	मावळ	पुणे

सुभाष भागडे,

उपविभागीय अधिकारी,
मावळ-मुळशी उपविभाग, पुणे.

पुणे, १९ नोव्हेंबर २०१८.

जिल्हादंडाधिकारी यांजकडून

परिशिष्ट-४'

विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नेमणुका

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-१११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर २०१५

संदर्भ (१) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. विकाअ-१७०४/१०९२/प्र. क्र. १८५/२००४/५, दिनांक २ एप्रिल २००५.

(२) शासन निर्णय, सा.प्र.वि.क्र. विकाअ-४१०२/२/प्र. क्र. ३७/२००२/५, दिनांक २१ एप्रिल २००५.

(३) शासन निर्णय क्र. सा.प्र.वि.क्र.विकाअ-२००७/४४०/प्र. क्र. १७४/२००७/५, दिनांक २५ जुलै २००७.

(४) शासन सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शा.नि.क्र. विकाअ-२००७/३६६/०७/५, दिनांक २४ मार्च २००८.

(५) शासन सामान्य प्रशासन विभाग शुद्धीपत्रक क्रमांक विकाअ-२००७/प्र. क्र. ३८९/५, दिनांक १ ऑगस्ट २००८

(६) शासन सामान्य प्रशासन विभाग क्र. विकाअ-२००८/प्र. क्र. २७६/५, दिनांक २४ जुलै २००८.

(७) शासन सामान्य प्रशासन विभागाकडील निर्णय क्रमांक विकाअ-२००६/२९८/प्र. क्र. ६/०७/५, दिनांक ७ एप्रिल २००७.

(८) शासन सामान्य प्रशासन विभागाकडील पत्र क्रमांक विकाअ-१११७/२७८/प्र. क्र. १११/५, दिनांक ६ सप्टेंबर २०१७.

क्रमांक गृह-१/कार्या-६/पोल-१/विकाअ/आरआर-५८/२०१८.--संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकार्यांचा वापर करून मी, वि. ना. काळम, जिल्हाधिकारी, सांगली सोबत जोडलेल्या अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे. ही नियुक्ती सामान्यतः हा निर्णय निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षे किंवा विद्यमान विधानसभा बरखास्त होणे अथवा पुढील आदेशांपर्यंत अथवा सदर व्यक्ती त्या पदावर असेपर्यंत यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तित्वात राहील. तसेच राज्य शासनास किंवा जिल्हाधिकारी यांना विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होणेपूर्वी केव्हाही, कोणतीही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा ती त्यापूर्वीच नियुक्ती संपुष्टात आल्यास विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तत्काळ परत करण्याची प्राथमिक जबाबदारी सर्वस्वी संबंधित विशेष कार्यकारी अधिकार्यांची राहील.

तसेच ज्या पदामुळे (नगरसेवक/जिल्हा परिषद सदस्य/पंचायत समिती सदस्य इत्यादी) विशेष कार्यकारी अधिकारी पदावर पदसिद्ध नियुक्ती करण्यात आली होती, ते पद संपुष्टात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती आपोआप रद्द होईल.

२. विशेष कार्यकारी अधिकारी यांना मार्गदर्शक सूचना (परिशिष्ट-४)-

(१) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती "मानसेवी" असल्यामुळे विशेष कार्यकारी अधिकारी यांना कोणतेही मानधन/वेतन/भत्ते अनुज्ञेय असणार नाहीत.

(२) विशेष कार्यकारी अधिकारी यांना केवळ कागदपत्रांच्या साक्षांकनाचे अधिकार राहतील व त्यांनी मूळ कागदपत्रे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय साक्षांकन करू नये. त्यांनी साक्षांकन करताना विहित रबरी शिक्क्यासह सही करून सहीखाली दिनांक नमूद करावा. मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रांवर जर "सत्य प्रत" म्हणून साक्षांकन केल्यास त्यामुळे होणाऱ्या सर्व प्रकारच्या परिणामांकरिता "विशेष कार्यकारी अधिकारी" म्हणून साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील. अशी घटना उघडकीस आल्यास त्या व्यक्तीची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून करण्यात आलेली नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पुनर्नियुक्तीस अपात्र असेल.

(३) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी त्यांच्या घरावर/दुकानावर/कार्यालयावर स्वतःच्या नावासह "विशेष कार्यकारी अधिकारी" असा फलक लावावा. तथापि, त्यांनी त्यांच्या कुठल्याही वाहनावर "विशेष कार्यकारी अधिकारी" असा उल्लेख करू नये. तसेच त्यांच्या नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यावर लागलीच त्यांनी सदर फलक काढावेत.

(४) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या व्यक्तींनी "ओळख परेड" तसेच "मृत्युपूर्व जबानी" यासाठी उपस्थित राहू नये.

(५) विशेष कार्यकारी अधिकारी यांनी "उत्पन्नाचे प्रमाणपत्र" देऊ नये.

(६) नियुक्तीचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकनाचे काम करू नये व सर्व साहित्य जिल्हाधिकारी यांचेकडे तत्काळ परत करावे. अन्यथा ते पुनर्नियुक्तीस अपात्र ठरतील. नियुक्ती कालावधी संपुष्टात आल्यानंतर विशेष कार्यकारी अधिकारी यांनी साक्षांकन केल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांचेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात येईल.

(७) विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती ही नियुक्तीच्या दिनांकापासून ५ वर्षे कालावधीसाठी राहिल व त्यानंतर ती आपोआप संपुष्टात येईल. सदर नियुक्तीच्या कालावधीत त्यांनी कोणतीही नियमबाह्य कृती केल्यास किंवा त्यांचेविरुद्ध गुन्ह्याची नोंद आढळल्यास, त्यांना कोणत्याही न्यायालयाने नादार (Bankrupt) जाहीर केले असल्यास, त्याचप्रमाणे कोणत्याही कारणाशिवायसुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती मुदतपूर्व रद्द करण्यात येईल.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका वाळवा

अ. क्र.	विशेष कार्यकारी अधिकारी यांचे नावे	निवासस्थानाचा पत्ता	संबंधित पोलीस स्टेशनचे नाव
१	२	३	४
१	धिरज धोंडीराम चव्हाण	मु. पो. वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
२	बाळासो कृष्णा माने	मु. पो. केदारवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
३	नेताजी दादू चव्हाण	मु. पो. भाटवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
४	भगवान संपत शेळके	मु. पो. भाटवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
५	आप्पासो संपतराव पवार	मु. पो. शेणे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
६	संतोष यशवंत खोत	मु. पो. वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
७	हेमंत आनंदराव मुळीक	मु. पो. वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
८	श्रीमती सोनाली राहुल पाटील	मु. पो. वाटेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
९	सुजीत भिमराव पाटील	मु. पो. शेणे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
१०	सुनिल शिवाजी कांबळे	मु. पो. सिद्धार्थनगर, कुरळप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	कासेगाव
११	संजय रामचंद्र कांबळे	मु. पो. चिकुर्डे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
१२	विशाल वसंत खोत	मु. पो. ढगेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
१३	जयवंत बाबू माळी	मु. पो. शेखरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कासेगाव
१४	दशरथ शामराव खोत	मु. पो. शेखरवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
१५	संतोष गणपती गायकवाड	मु. पो. जक्राईवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
१६	राहुल प्रकाश गायकवाड	मु. पो. जक्राईवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
१७	सुनिल आनंदराव पाटील	मु. पो. लाडेगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
१८	इंद्रजित जयसिंगराव पाटील	मु. पो. येडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
१९	मारुती लक्ष्मण कांबळे	मु. पो. येडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
२०	संदीप भिमराव पाटील	मु. पो. ढगेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
२१	रामचंद्र दत्तु ढेंबरे	मु. पो. येडेनिपाणी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
२२	सचिन तानाजी गावडे	मु. पो. येलूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
२३	राजेंद्र वसंत पाटील	मु. पो. चिकुर्डे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	कुरळप
२४	रियाज मुबारक पटेल	मु. पो. राजेबागेस्वारनगर, नवीन बहे नाका, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
२५	मानसिंग विठ्ठल ठोंबरे	मु. पो. अहिल्यादेवीनगर, उरुण-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४
२६	विकास आनंदराव पाटील	मु. पो. साखराळे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
२७	किसनसिंग भगवानसिंग रजपूत	मु. पो. लवंडमाची, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
२८	राजेंद्र शिवाजी यादव	मु. पो. उरुणवाडी, पो. तुजारपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
२९	मुनीर अहमद इनाइतुल्ला	मु. पो. इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३०	प्रशांत शंकर कदम	मु. पो. मसुचीवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३१	अभिमन्यु बबनराव पाटील	मु. पो. येडेमच्छिंद्र, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३२	उमेश लिलाचंद रायगांधी शहा	मु. पो. महावीर कॉम्प्लेक्स स्टँड रोड, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
३३	प्रवीण बाळकृष्ण परिट	मु. पो. के.बी.पी. कॉलेजसमोर, बहे रोड, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
३४	अशोक यशवंत खोत	मु. पो. अस्मिता, नवीन बहे नाका, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
३५	चेतन विलास शिंदे	मु. पो. मोरे कॉलनी, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३६	किरण सर्जेराव माळी	मु. पो. भवानीनगर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३७	शिरीषराव विजयकुमार रसाळ	मु. पो. बिचूद, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३८	महेश शरद परांजपे	मु. पो. उरुण-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
३९	सत्यवान कृष्णा रासकर	मु. पो. शिवनगर, विद्युत कॉलनी, रस्ता क्र. १, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
४०	मुकूंद विठ्ठल रास्कर	मु. पो. शिवनगर, इस्लामपूर, रस्ता क्र. १, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
४१	सुजित शिवाजी साळुंखे	मु. पो. सप्तर्षी चौक, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
४२	संदिप जगन्नाथ जाधव	मु. पो. गोंडवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४३	मुरारजी यादव फार्णे	मु. पो. फार्णेवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४४	सुनिल जगन्नाथ पवार	मु. पो. नवेखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४५	वसंतराव भगवान कदम	मु. पो. मसुचीवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४६	रमेश आत्माराम गोडसे	मु. पो. भवानीनगर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४७	सचिन विजय मोहिते	मु. पो. भवानीनगर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४८	धनंजय नावजी रसाळ	मु. पो. भवानीनगर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
४९	तुषार अर्जुन चव्हाण	मु. पो. गोंडवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
५०	सुप्रिया संतोष अरविंदकर	मु. पो. रस्ता क्रमांक ६, शिवनगर, इस्लामपूर, इंदिरा कॉलनी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
५१	झांझीस करीम संदे	मु. पो. दुधारी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
५२	शिवकुमार दिनकर शिंदे	मु. पो. इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर

परिशिष्ट--चालू

१	२	३	४
५३	संदीपराज पांडुरंग पवार	मु. पो. विशालनगर, पेठ रोड, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
५४	रविंद्र सुभाष पिसे	मु. पो. शास्त्रीनगर, कोल्हापूर रोड, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
५५	लवाजीराव आकाराम देशमुख	मु. पो. बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
५६	सतीश आप्पा हुबले	मु. पो. हुबालवाडी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
५७	अमित बजरंग कदम	मु. पो. अंबाबाई मंदिराजवळ, उरुण-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
५८	विजय अशोक बनसोडे	मु. पो. इंदिरा कॉलनी, रस्ता क्रमांक ६, इस्लामपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
५९	दिपक प्रल्हाद तोडकर	मु. पो. इंदिरा कॉलनी, रस्ता क्रमांक ६, इस्लामपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
६०	नंदकुमार सर्जेराव कुंभार	मु. पो. कुंभार वीट भट्टी, राजे बागेस्वारनगर, इस्लामपूर तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
६१	अश्विनकुमार वसंतराव पाटील	मु. पो. बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६२	धैयशिल शिवाजीराव मोरे	मु. पो. रेठरे हरणाक्ष, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६३	दयानंद रामराव पवार	मु. पो. रेठरे हरणाक्ष, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६४	श्रीमती विद्या महादेव करे	मु. पो. महादेवनगर, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६५	किरण यशवंतराव चव्हाण	मु. पो. नवेखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६६	चंद्रशेखर प्रकाश तांदळे	मु. पो. अहिल्यादेवी उरुण-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
६७	अधिकराव मोहनराव पाटील	मु. पो. जुनेखेड, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६८	यदुराज उदयसिंह थोरात	मु. पो. बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
६९	भास्कर तुकाराम पाटोळे	मु. पो. दुधारी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
७०	एकनाथ बाबुराव निकम	मु. पो. साखराळे, गणेश मंदिराजवळ, तालुका वाळवा, जिल्हा सांगली.	इस्लामपूर
७१	श्रीमती रूपाली रणजित साळुंखे	मु. पो. कचरे गल्ली, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
७२	अरुण ज्ञानदेव पाटील	मु. पो. बोरगाव, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
७३	अधिक विश्वास मोहिते	मु. पो. बहे, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
७४	राहुल धर्मा बेले	मु. पो. रेठरे हरणाक्ष, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
७५	अवसरे शरद भानुदास	मु. पो. रेठरे हरणाक्ष, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर
७६	सदानंद दिनकर कुंभार	मु. पो. उरुण-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली	इस्लामपूर

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

वाचा--

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयतबाबतचे अहवाल
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौ. प्र. सं. कलम १७४ प्रमाणे

जाहीर नोटीस

या कार्यालयातील जावक क्रमांक स.पो.आ./ (येरवडा)/अ.म.स./१२५२/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेल्या पुरुष/स्त्री हे अकस्मितरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतीम गोषवारा मिळणेसाठी संबंधीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणीची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतीम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पो. स्टे. जा. क्र.	अ. म. र. नं. रजि. नं.	स.पो.आ. आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	६६०९/१८	१५/२०१७	१८९३/२०१८	हसीना सलीम शेख	२४/०२/२०१७	Pulmonary tuberculosis
२	६६०९/१८	१६/२०१७	१९१६/२०१८	हरिकिशन सुवर्णु राम	२३/०६/२०१७	Ischaemic Heart Disease with Lung Abscess.
३	६६१०/१८	२२/२०१७	१९३०/२०१८	अजय सुरेश गायकवाड	२३/०३/२०१७	"Shock due to Electrocution"
४	६६०९/१८	३०/२०१७	१९०९/२०१८	अशोक बाजीराव सगळे	११/०४/२०१७	Ischaemic Heart Disease
५	६६०९/१८	५५/२०१७	१८९५/२०१८	आसरा गणेश लालझरे	२७/०६/२०१७	Intracranial Pneumonia
६	६६०९/१८	४१/२०१७	१९१२/२०१८	अमित अरुण सेन	१०/०५/२०१७	Bilateral pulmonary consolidation.
७	६६११/१८	४२/२०१७	१९२४/२०१८	सिमरन देवेकुमार चौधरी	१८/०५/२०१७	Asphyxia due to Hanging
८	६६११/१८	४७/२०१७	१९१३/२०१८	रामसिंग पदमसिंग विश्वकर्मा	०३/०६/२०१७	Ischaemic Heart Disease
९	६६११/१८	५२/२०१७	१९२५/२०१८	वेंकटरिता विमेश्या गोदास	२३/०६/२०१७	Asphyxia due to Hanging
१०	६६१०/१८	५३/२०१७	१९२८/२०१८	रविंद्र पोपट घडसिंग	२६/०६/२०१७	Asphyxia due to Drowning

पुणे २३ नोव्हेंबर २०१८.

वाचा--

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयतबाबतचे अहवाल
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौ. प्र. सं. कलम १७४ प्रमाणे

जाहीर नोटीस

या कार्यालयातील जावक क्रमांक स.पो.आ./ (येरवडा)/अ.म.स./१२५१/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेली पुरुष/स्त्री हे अकस्मितरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतीम गोषवारा मिळणेसाठी संबंधीत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणीची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतीम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र	पो. स्टे. जा. क्र.	अ. म. र. नं. रजि. नं.	स.पो.आ. आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	६६१०/१८	५७/२०१६	१९२९/२०१८	अमिलाषा देविदास भालेराव	२३/०६/२०१६	Asphyxia due to Drowning
२	६६१०/१८	५८/२०१६	१९३४/२०१८	आम्रपाली देविदास भालेराव	२३/०६/२०१६	Asphyxia due to Drowning
३	६६०९/१८	९९/२०१६	१८९४/२०१८	केई सादाईसी	१०/१०/२०१६	Exact cause of Death cannot be since due to decomposition.
४	६६१०/१८	१०२/२०१६	१९३३/२०१८	सविता डोरीलाल बर्मन	१०/१०/२०१६	Death due to blunt trauma to Neck and abdomen with Fracture of both femur bones.
५	६६११/१८	०२/२०१७	१९१९/२०१८	शांती लक्ष्मण नैनावत	०२/०१/२०१७	Death due to Hanging with evidence of Lolunt trauma.
६	६६०९/१८	०३/२०१७	१९०६/२०१८	शेख हैतुल्लाह शेख	०४/०१/२०१७	Hypertrophic heart disease
७	६६११/१८	०४/२०१७	१९२१/२०१८	प्रियांका हरिभाऊ केकाण	०५/०१/२०१७	Asphyxia due to Hanging
८	६६०९/१८	०७/२०१७	१९१४/२०१८	बेबी ऑफ सुनिता बाळू दासा	१३/०१/२०१७	Pneumonia
९	६६०९/१८	०८/२०१७	१९१५/२०१८	गोविंदराव व्यंकटेश पडियार	१४/०१/२०१७	Liver cirrhosis with Bilateral pulmonary consolidation.
१०	६६११/१८	११/२०१७	१९२०/२०१८	संदिप संपत सातकर	०३/०२/२०१७	Death due to Asphyxia due to hanging.

पुणे २३ नोव्हेंबर २०१८.

वाचा.--

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयतबाबतचे अहवाल
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौ. प्र. सं. कलम १७४ प्रमाणे

जाहीर नोटीस

या कार्यालयातील जावक क्रमांक स.पो.आ./ (येरवडा)/१२७१/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेली पुरुष/स्त्री हे अकस्मितरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतीम गोषवारा मिळणेसाठी संबंधीत

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणीची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतीम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पो. स्टे. जा. क्र.	अ. म. र. नं. रजि. नं.	स.पो.आ. आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	६६११/१८	५८/२०१७	१९२३/२०१८	किरण रामकिशन सावंत	०७/०७/२०१७	Death due to Asphyxia due to hanging.
२	६६११/१८	५९/२०१७	१९२६/२०१८	केशव निवृत्ती खांदवे	०८/०७/२०१७	Death due to Asphyxia due to hanging.
३	६६०९/१८	६२/२०१७	१८९६/२०१८	कामेश्वर जय राम	१०/०७/२०१७	Acute Myocardial Infarction
४	६६११/१८	६५/२०१७	१९२७/२०१८	राहुल अनिल अगरवाल	१३/०७/२०१७	Death due to Asphyxia due to hanging.
५	६६०९/१८	७२/२०१७	१९०७/२०१८	प्रविण भैय्यासाहेब काटे	०६/०८/२०१७	Myocardial Infarction
६	६६०९/१८	७५/२०१७	१८९७/२०१८	शहाराम जयवंत खरात	१४/०८/२०१७	Cardiac Temponade
७	६६११/१८	८७/२०१७	१९२२/२०१८	संगिता प्रविण गुरव	०६/०९/२०१७	Shock due to burns associated with incised injuries over abdomen and wrist.
८	६६०९/१८	९५/२०१७	१९००/२०१८	बाळू गुलाब बनसोडे	१६/१०/२०१७	Pulmonary oedema with Fatty liver.
९	६६०९/१८	११०/२०१७	१८९८/२०१८	संदिप नरसिंग वाघमारे	२१/११/२०१७	Ischaemic Heart Disease
१०	६६०९/१८	११२/२०१७	१८९२/२०१८	मुकेश संजय लहरे	२६/११/२०१७	Sickle cell disease and its complication.

पुणे २६ नोव्हेंबर २०१८.

वाचा.--

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन यांचेकडील अकस्मात मयतबाबतचे अहवाल
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौ. प्र. सं. कलम १७४ प्रमाणे

जाहीर नोटीस

या कार्यालयातील जावक क्रमांक स.पो.आ./ (येरवडा)/अ. म. १२७०/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेली पुरुष/स्त्री हे अकस्मितरित्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतीम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणीची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमानतळ पोलीस स्टेशन, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतीम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र.	पो. स्टे. जा. क्र.	अ. म. र. नं. रजि. नं.	स.पो.आ. आ. क्र.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	६६०९/१८	११७/२०१७	१८९९/२०१८	सुशिला लहानुजी जेजुरे	१७/१२/२०१७	Pulmonary considation
२	६६०९/१८	११८/२०१७	१९०८/२०१८	मदनसिंग गुसाई	१७/१२/२०१७	Liver cirrhosis
३	६६०९/१८	११९/२०१७	१९१०/२०१८	सोहनलाल धेनचंद परदेशी	१८/१२/२०१७	Spticemia
४	६६११/१८	१२०/२०१७	१९१८/२०१८	अल्बर्ट लुकास ॲन्ड्युस	२३/१२/२०१७	Death due to Asphyxia due to hanging.
५	६४६०/१८	१२१/२०१७	१९३३/२०१८	शहाजी दादासाहेब शिंदे	२५/१२/२०१७	Myocardial Infraction
६	६६१०/१८	१०/२०१८	१९३२/२०१८	राधेशाम रामविलास गुप्ता	१९/०१/२०१८	Blunt Trauma to Chest
७	६६०९/१८	१५/२०१८	१९०५/२०१८	तुकाराम भागोजी गायकवाड	२३/०१/२०१८	Cardiac Temponade
८	६६०९/१८	१७/२०१८	१९०१/२०१८	एलिझाबेथ डॅनियल सोमोनॉल	२३/०१/२०१८	Bilateral pulmonary consolidation.
९	६६११/१८	१८/२०१८	१९१७/२०१८	करीना राजेंद्र जंगम	२८/०१/२०१८	Asphyxia due to hanging
१०	६६०९/१८	२३/२०१८	१९०४/२०१८	राजराणी मदनलाल भसोन	०१/०२/२०१८	Myocardial Infraction
११	६६१०/१८	२५/२०१८	१९३१/२०१८	श्रीनिधी विशाल भोगे	१२/०२/२०१८	Complications following Burns
१२	६६०९/१८	३०/२०१८	१९०३/२०१८	मोमराज सिंह	२५/०२/२०१८	Ischaemic Heart Disease
१३	६६०९/१८	३१/२०१८	१९११/२०१८	वलिका पोपा	२८/०२/२०१८	Myocardial Infraction
१४	६६१०/१८	५४/२०१७	१९०२/२०१८	अक्षय अरुण चिंचोलकर	२६/०६/२०१७	Death due to Drowning

पुणे, २६ नोव्हेंबर २०१८.

गणेश गावडे,
विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा
सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग,
पुणे शहर.

वाचा.--

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगवी/हिंजवडी पोलीस ठाणे यांचेकडील अपघाती/आत्महत्या/नैसर्गिक मयतबाबतचा अहवाल
- (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
- (३) मा. जिल्हादंडाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
- (४) फौ. प्र. सं. कलम १७४ प्रमाणे

जाहीर नोटीस

या कार्यालयातील जावक क्रमांक स.पो.आ./वाकड/१०६९/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत इकडे लेखी

कळवावे. जर मुदतीत कोणीची तक्रार प्राप्त झाली नाही, तर संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र	जा. क्र.	पोलीस ठाणे	अ. म. र. नं..	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	२२/१८	सांगवी	६८/२०१८	सचिन बन्सी विखे	०२/०५/२०१८	गळफास घेतल्याने
२	४७/१८	सांगवी	७४/२०१८	ईम्तीयाजअली तालीमअली शेख	१०/०५/२०१८	टी. बी. चे आजाराने
३	४८/१८	सांगवी	१४८/२०१८	घनश्याम अंबाजी कांबळे	०२/०९/२०१८	हृदयविकाराने
४	४५/१८	हिंजवडी	१०९/२०१८	सुरभी इंदरदेव पांडचे	१९/०७/२०१८	डोक्यास मार लागल्याने
५	४४/१८	हिंजवडी	१४६/२०१७	सुनिल विश्वनाथ यादव	०५/११/२०१७	डोक्यास मार लागल्याने
६	४३/१८	हिंजवडी	१३४/२०१८	कन्हाराम देवारामजी देवासी	१४/०८/२०१८	गळफास घेतल्याने
७	४२/१८	हिंजवडी	१५३/२०१८	राजेश विजय गायकवाड	१०/११/२०१७	गळफास घेतल्याने
८	४१/१८	हिंजवडी	७३/२०१७	दिलीप अनंता दरेकर	२४/०६/२०१७	गळफास घेतल्याने
९	४०/१८	हिंजवडी	७०/२०१७	जगदीश सुभाष देवडे	२०/०६/२०१७	गळफास घेतल्याने
१०	३९/१८	हिंजवडी	४५/२०१७	मिना अशोकराव देशमुख	२४/०४/२०१७	गळफास घेतल्याने
११	३८/१८	हिंजवडी	१६/२०१७	अनुराधा बालाजी जंगले	१९/०२/२०१७	गळफास घेतल्याने
१२	३७/१८	हिंजवडी	१९२/२०१४	लक्ष्मण शिवाजीबुवा गोसावी	०६/०४/२०१४	गळफास घेतल्याने
१३	३६/१८	हिंजवडी	१२७/२०१४	राजू बाळासाहेब भिसे	१२/७/२०१४	गळफास घेतल्याने
१४	३५/१८	हिंजवडी	१७४/२०१८	बेबी ऑफ शालू किशोर हरणे	३०/०८/२०१८	जन्मतःच मृत
१५	३४/१८	हिंजवडी	१३१/२०१८	सचिन बाळासाहेब शेडगे	११/०८/२०१८	हृदयाचे व फुफ्फुसाचे विकाराने
१६	३३/१८	हिंजवडी	११८/२०१८	अन्नपूर्णा काशिनाथ पेंढारकर	०१/०८/२०१८	यकृताचे विकाराने
१७	३२/१८	हिंजवडी	६९/२०१८	चंद्रकांत बाबूराव पवार	१०/०५/२०१८	यकृताचे विकाराने
१८	३१/१८	हिंजवडी	६४/२०१८	हिरम्मा अमिनशहा इंटगी	२४/०४/२०१८	दम्याचे आजाराने
१९	३०/१८	हिंजवडी	६०/२०१८	वेणूगोपाल गोपालकृष्ण अय्यर	१७/०४/२०१८	हृदयविकाराने
२०	२९/१८	हिंजवडी	४५/२०१८	पद्मजा महिपाल मैसुल	१७/०३/२०१८	फुफ्फुसाचे विकाराने
२१	२८/१८	हिंजवडी	१७४/२०१८	सौ. रेखा त्रिलोक शर्मा	२५/०४/२०१८	हृदयविकाराने
२२	२७/१८	हिंजवडी	१६५/२०१७	अर्चना दिनेश रॉय	०४/१२/२०१७	श्वसनाचे आजाराने
२३	२६/१८	हिंजवडी	१४२/२०१७	विभोर सुभाष कंसल	३०/१०/२०१७	हृदयविकाराने
२४	२५/१८	हिंजवडी	१३३/१७	फारूख हरूण खत्री	१४/१०/२०१७	हृदयविकाराने
२५	२४/१८	हिंजवडी	५५/२०१७	उमेश वसंत येवले	१५/०५/२०१८	हृदयविकाराने
२६	२३/१८	हिंजवडी	४२/२०१४	सिद्धप्पा मलकाप्पा खेड	०१/०३/२०१४	हृदयविकाराने
२७	४६/१८	हिंजवडी	७९/२०१७	आफताब अल्लाउद्दीन अन्सारी	०१/०७/२०१७	गळफास घेतल्याने

श्रीधर जाधव,

विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा

सहायक पोलीस आयुक्त,

वाकड विभाग, पिंपरी-चिंचवड.

पुणे २३ नोव्हेंबर २०१८.

वाचा.--

- (१) वरिष्ठ पोलीस निरीक्षक चतुःशृंगी पोलीस ठाणे यांचेकडील अकरमात मयताबाबतचे अहवाल
 (२) मा. पोलीस सहआयुक्त, पुणे शहर यांचेकडील आदेश क्रमांक १९/गुन्हे/पीसीबी-१२/२५२६, दिनांक ७ जून २०१८.
 (३) मा. जिल्हाधिकारी, पुणे (गृह शाखा) यांचे पत्र क्रमांक पगम/कावि/२३५९/२०१७, दिनांक १८ नोव्हेंबर २०१७.
 (४) फौ. प्र. सं. कलम १७४ प्रमाणे

जाहीर नोटीस

या कार्यालयातील जावक क्रमांक स.पो.आ./ (खडकी)/१९३९/२०१८.—अन्वये तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेले पुरुष/स्त्री हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेलाबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेकडून अहवाल पाठविलेला आहे. तरी सदर मृत्यूबाबत त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कारणाखेरीज इतर अन्य कारणामुळे मृत्यू झाला आहे अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीत कोणीची तक्रार प्राप्त झाली नाही, तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चतुःशृंगी, पुणे शहर यांच्या अहवालाप्रमाणे इकडून अंतिम गोषवारा देण्याची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

अ.क्र	जा. क्र.	पोलीस स्टेशनचे नाव	अ.म.र.नं.	मयताचे नाव	मृत्यू दिनांक	मृत्यूचे कारण
१	२	३	४	५	६	७
१	११४	चतुःशृंगी	२३७/२०१६	विनायक दत्तात्रय जोशी	३०/११/२०१६	कॅन्सर व न्यूमोनियामुळे
२	११५	चतुःशृंगी	२३८/२०१६	गौरी हिरामण जाधव	०२/१२/२०१६	न्यूमोनिया व फुफ्फुसाचे विकारामुळे
३	११६	चतुःशृंगी	२४५/२०१६	मयूर बाळासाहेब सुतार	१६/१२/२०१६	हृदयविकाराचे आजाराने
४	११७	चतुःशृंगी	२४७/२०१६	कु. सोनाली गुडाप्पा रोडगे	१९/१२/२०१६	श्वास घेण्यास त्रास होत असलेने
५	११८	चतुःशृंगी	२५२/२०१६	अमोल पोपट कोकाटे	२४/१२/२०१६	यकृताचे आजाराने
६	११९	चतुःशृंगी	४०/२०१७	गौतम मारुती कांबळे	२४/०२/२०१७	गळफास घेतलेने
७	१२०	चतुःशृंगी	६३/२०१७	कार्तिक संजय जगताप	२८/०३/२०१७	गळफास घेतलेने
८	१२१	चतुःशृंगी	८१/२०१७	माणिकबाई रामलु खेतावत	०४/०५/२०१७	हृदयविकाराचे झटक्याने
९	१२२	चतुःशृंगी	९१/२०१७	सतिश येलेअण्णा पुजारी	३१/०५/२०१७	विषारी औषध पिल्याने
१०	१२३	चतुःशृंगी	९९/२०१७	उषा शामु यादव	२०/०६/२०१७	भाजल्याने मृत्यू
११	१२४	चतुःशृंगी	१०८/२०१७	वन्नु नागेश कन्हैय्या	०७/०७/२०१७	मेंदूत अतिरिक्त रक्तस्राव झालेने
१२	१२५	चतुःशृंगी	१३१/२०१७	सुरेश बाबुराव कदम	१६/०८/२०१७	पाण्यात बुडून मृत्यू
१३	१२६	चतुःशृंगी	२२३/२०१७	निवृत्ती शिवराम चव्हाण	२५/११/२०१७	कावीळ, हृदयविकाराचे आजाराने
१४	१२७	चतुःशृंगी	१३०/२०१८	मुरलीधर रखमाजी सुतार	०९/०६/२०१८	पाण्यात बुडून मृत्यू
१५	१२८	चतुःशृंगी	१५२/२०१८	अनिल गणपत रासवे	२२/०७/२०१८	चक्कर येऊन बेशुद्ध झालेने
१६	१२९	चतुःशृंगी	१६९/२०१८	एस. रामानंदन	१६/०८/२०१८	दम्याच्या त्रासामुळे मृत्यू
१७	२३३	चतुःशृंगी	२३३/२०१६	तेजस राजीव नाईक	०३/११/२०१६	भाजल्याने मृत्यू

कल्याणराव विधाते,
 सहायक पोलीस आयुक्त,
 खडकी विभाग, पुणे शहर.

मुख्य कार्यकारी अधिकारी यांजकडून

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

झोपडपट्टी पुनर्वसन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा-१/झोपुआ/प्र.क्र. १७७/५२९०/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१), (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झोपुयो-२००४/प्र. क्र. २१३ झोपसु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे आणि आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांना उक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसक मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि. यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दिनांक २१ जुलै २०१० रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे.

प्रस्तावाच्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी सि.स.नं. ४१/१, घोरपडे पेठ, विठ्ठलनगर, पुणे या जागेवरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चित केलेली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक १४ ऑक्टोबर २०१० अन्वये सादर केलेल्या परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर जमिनीवर एकूण ४१ झोपडीधारकांपैकी पात्र निवासी ३५, पात्र बिगर निवासी ० व संयुक्त ० असे एकूण ३५ झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरलेले आहेत. ३५ झोपडीधारकांपैकी ३४ झोपडीधारकांनी म्हणजेच एकूण ९७ टक्के झोपडीधारकांनी मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि. यांना पुनर्वसन योजनेसाठी संमती दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी असल्याने व ती सक्षम प्राधिकारी यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ च्या कलम ४ अन्वये गलिच्छ वस्ती म्हणून घोषित केलेली अधिसूचना दिनांक २६ फेब्रुवारी १९७६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्र पान क्रमांक ७६० येथे प्रसिद्ध झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु. १, दिनांक ३० जून २००५ व मूळ अधिनियमातील ३ (क) चे तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद मिळकतीचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेची पूर्वसूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ रोजी पृष्ठ २१ व २२ वर प्रसिद्ध करणेत आले असून त्यास योजनाक्षेत्रातही प्रसिद्धी देणेत आली आहे. तसेच विकसक मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि. व मा. जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा, पुणे यांना सदरची नोटीस बजावण्यात आली आहे. सदर बाबतीत ३० दिवसांच्या (दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ अखेर) विहित मुदतीत सूचना/हरकती प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्र उक्त कलमाखाली झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे कलम ३-क (१) मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करीत आहे. सदरचे घोषित पुनर्वसन क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे कलम ३-क (१) व झोपुप्रा, पुणेचे नियमावलीतील SR १९ (१) मधील तरतुदीनुसार विकसित केले जाईल.

सदरच्या आदेशामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ च्या कलम ३-क (२) मधील तरतुदीनुसार शिखर तक्रार निवारण समिती, ४ था मजला, झो.पु.प्रा. कार्यालय, प्रो. अनंत कणेकर मार्ग, बांद्रा (पू.), मुंबई-११ येथे अपील दाखल करता येईल आणि शिखर तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.

अनुसूची

जमिनीचा तपशील	क्षेत्र
१	२
	चौ. मी.
सि.स.नं. ४१/१, घोरपडे पेठ, विठ्ठलनगर, पुणे.	३६९.६०

चतुःसीमा

पूर्वेस.-- सि.स.नं. ३२, ३३-अ, ३३-ब, ३४.

पश्चिमेस.--सि.स.नं. ४३, ४४, ४५, ६२ व ६४.

उत्तरेस.-- सि.स.नं. ३२ पार्ट.

दक्षिणेस.--सि.स.नं. ३५, ४० व ४१.

विकसकाचे नाव व संपूर्ण पत्ता : मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि., २४, "संकल्प", आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे-४.

सदरचा आदेश हा माझे सही शिक्क्यानिशी देण्यात आला आहे.

पांडुरंग पोले,

मुख्य कार्यकारी अधिकारी,

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २६ नोव्हेंबर २०१७.

झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,

पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे

झोपडपट्टी पुनर्वसन आदेश

क्रमांक झोपुप्रा/सप्रा-१/झोपुआ/प्र.क्र. १७७/५२८९/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ (प्रस्तुत आदेशात या अधिनियमाचा उल्लेख यापुढे सोयीकरिता "उपरोक्त अधिनियम" असा करणेत येत आहे) चे कलम ३-अ (१), (२) अन्वये पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झोपुयो-२००४/प्र. क्र. २१३ झोपसु-१, दिनांक ३० जून २००५ नुसार झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची नियुक्ती केली आहे आणि आयुक्त, पुणे महानगरपालिका, पुणे यांना उक्त प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून प्राधिकृत केले आहे ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३-ब मधील तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या क्षेत्रासाठी सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना या प्राधिकरणाकडून तयार करण्यात आलेली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या मंजुरीने सदरची सर्वसाधारण झोपडपट्टी पुनर्वसन योजना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक १ डिसेंबर २००५ रोजी अंतिमतः प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, उपरोक्त उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी विकसक मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि. यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे दिनांक १९ जून २०१० रोजी प्रस्ताव दाखल केलेला आहे.

प्रस्तावाच्या अनुषंगाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी स.नं. ११ पैकी, इंद्रायणीनगर, महमंदवाडी, हडपसर, पुणे या जागेवरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करून उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार झोपडीधारकांची पात्रता निश्चित केलेली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे यांनी दिनांक ६ जानेवारी २०११ अन्वये सादर केलेल्या परिशिष्ट-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर जमिनीवर एकूण १३१ झोपडीधारकांपैकी पात्र निवासी ६९, पात्र बिगर निवासी ० व संयुक्त

० असे एकूण ७३ झोपडीधारक पुनर्वसनास पात्र ठरलेले आहेत. ७३ झोपडीधारकांपैकी ६४ झोपडीधारकांनी म्हणजेच एकूण ८७.६७ टक्के झोपडीधारकांनी मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि. यांना पुनर्वसन योजनेसाठी संमती दिलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या मिळकतीवर झोपडपट्टी असल्याने व ती घोषित नसलेमुळे क्षेत्रीय अधिकारी, हडपसर क्षेत्रीय कार्यालय, पुणे महानगरपालिका यांनी झोपडपट्टी सदृश्य परिस्थिती असलेचा अहवाल सादर केला आहे. तसेच कार्यालयीन परिपत्रक क्रमांक २१५, दिनांक १ जुलै २०१७ मधील कार्यपद्धतीनुसार तत्कालीन सक्षम प्राधिकारी यांनी प्रत्यक्ष जागेवर दिनांक १९ नोव्हेंबर २०१० रोजी स्थळपाहणी केली असून त्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. सदर दोन्ही अहवालानुसार सदरचे क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करणेकामी समर्थनीय ठरणारी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल माझी खात्री झालेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे तरतुदीनुसार पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्राकरिता गृहनिर्माण विभागाकडील अधिसूचना क्रमांक झो.पु.यो.-२००४/प्र. क्र. २१३/झो.प.सु. १, दिनांक ३० जून २००५ व मूळ अधिनियमातील ३ (क) चे तरतुदीनुसार अनुसूचीमध्ये नमूद मिळकतीचे क्षेत्र झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणेची पूर्वसूचना, महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २५ ऑक्टोबर २०१८ रोजी पृष्ठ २२ व २३ वर प्रसिद्ध करणेत आले असून त्यास योजनाक्षेत्रातही प्रसिद्धी देणेत आली आहे. तसेच विकसक मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि. व मा. जिल्हाधिकारी, पुणे जिल्हा, पुणे यांना सदरची नोटीस बजावण्यात आली आहे. सदर बाबतीत ३० दिवसांच्या (दिनांक १६ नोव्हेंबर २०१८ अखेर) विहित मुदतीत सूचना/हरकती प्राप्त झालेल्या नाहीत. त्यामुळे अनुसूचीमध्ये निर्दिष्ट क्षेत्र उक्त कलमाखाली झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, मी, पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे कलम ३-क (१) मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारान्वये अनुसूचित नमूद केलेले क्षेत्र हे झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करित आहे. सदरचे घोषित पुनर्वसन क्षेत्र महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ चे कलम ३-क (१) व झोपुप्रा, पुणेचे नियमावलीतील SR १९ (१) मधील तरतुदीनुसार विकसित केले जाईल.

सदरच्या आदेशामुळे बाधित होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस आदेश प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसांच्या आत महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) सुधारित अधिनियम, २०१८ च्या कलम ३-क (२) मधील तरतुदीनुसार शिखर तक्रार निवारण समिती, ४ था मजला, झो.पु.प्रा. कार्यालय, प्रो. अनंत कणेकर मार्ग, बांद्रा (पू.), मुंबई-११ येथे अपील दाखल करता येईल आणि शिखर तक्रार निवारण समितीचा निर्णय अंतिम राहील.

अनुसूची

जमिनीचा तपशील

क्षेत्र

१

२

चौ. मी.

स.नं. ११ पैकी, इंद्रायणीनगर,
महंमदवाडी, हडपसर, पुणे.

६१७२.६४

चतुःसीमा

पूर्वेस.-- ज्ञाती इस्टेट

पश्चिमेस.--रस्ता, महंमदवाडी, टेलिफोन एक्सचेंज.

उत्तरेस.-- रस्ता मोकळी जागा.

दक्षिणेस.--मोकळी जागा.

विकसकाचे नाव व संपूर्ण पत्ता : मे. सम्यक गृहनिर्माण प्रा. लि.,
२४, "संकल्प", आपटेरोड, शिवाजीनगर, पुणे-४.

सदरचा आदेश हा माझे सही शिक्क्यानिशी देण्यात आला आहे.

पांडुरंग पोले,

मुख्य कार्यकारी अधिकारी,
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण,
पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे.

पुणे, २६ नोव्हेंबर २०१७.

पोलीस उपआयुक्त वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/८७/२०१८.—ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा.

फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

विमानतळ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

खराडी चौक ते मुंढवा ब्रिज या खराडी-हडपसर बायपास मार्गावर सकाळी ८.०० ते ११.०० वाजेपर्यंत व सायंकाळी १७.०० ते रात्री २१.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड वाहनांना बंदी करणेत येत आहे.

तेजस्वी सातपुते,

पोलीस उपआयुक्त,

पुणे, १५ नोव्हेंबर २०१८.

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/८८/२०१८.—ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१) (ए) (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, तेजस्वी सातपुते, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करीत आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

विमानतळ वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

पुणे नगर रोडवर खराडी दर्गा चौक ते टाटा गार्ड रुम चौकपर्यंत रोडचे दोन्ही बाजूस नो-पार्किंग करणेत येत आहे

तेजस्वी सातपुते,

पोलीस उपआयुक्त,

पुणे, १५ नोव्हेंबर २०१८.

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.